

मौजे मानोरा ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर  
येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन  
करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
सार्वजनिक आरोग्य विभाग  
शासन निर्णय, क्रमांक: स्थापना २०१७/प्र.क्र.४५/आरोग्य ३  
१० वा मजला, संकुल इमारत,  
जी.टी. रुग्णालय आवार, मुंबई - ४०० ००१.  
दिनांक : २० मार्च, २०१७.

**शासन निर्णय :**

उपरोक्त विषयांकीत शाईच्या स्वाक्षरीने दिनांक १७.०३.२०१७ रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय सोबत जोडलेला आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०३२०१२२९४९१४१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( रो.दि. कदम पाटील )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र- १/ २ (लेखा परिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/ नागपूर.
२. संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.
३. संनियंत्रक तथा मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद.
४. सह संचालक, आरोग्य सेवा (रुग्णालये), मुंबई.
५. उप संचालक, आरोग्य सेवा मंडळ, नागपूर.
६. जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चुंद्रपूर,

७. जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर,
८. जिल्हा कोषागार अधिकारी, जि. चंद्रपूर.
९. वित्त विभाग (व्यय-१३)
१०. नियोजन विभाग (का. १४७२)
११. सार्वजनिक बांधकाम विभाग (इमा-२), मंत्रालय, मुंबई.
१२. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), सेवा-२/सेवा-३/सेवा-५/अर्थसंकल्प सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. निवडनस्ती (आरोग्य-३).

मौजे मानोरा ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर  
येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन  
करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
सार्वजनिक आरोग्य विभाग  
शासन निर्णय, क्रमांक: स्थापना २०१७/प्र.क्र.४५ /आरोग्य ३  
१० वा मजला, संकुल इमारत,  
जी.टी. रुग्णालय आवार, मुंबई - ४०० ००९.  
दिनांक : १७ मार्च, २०१७.

वाचा :

१) आरोग्य सेवा संचालनालय यांचे पत्र क्रमांक : संआसे/ कक्ष-७/टे-  
७/मानोरा/चंद्रपूर/प्राआकेंद्र/स्थापना/२०१७/५२२८३३, दिनांक १०.०३.२०१७.

प्रस्तावना :

मौजे मानोरा ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर या ठिकाणी एक विशेष बाब म्हणून प्राथमिक आरोग्य  
केंद्र स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

२. मौजे मानोरा ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर येथे "विशेष बाब" म्हणू प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन  
करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

सदर प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी विहित पध्दतीने जागा अधिग्रहीत करून सदर जागेवर  
प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम करण्यात येईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रो.दि. कदम पाटील)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र- १/ २ (लेखा परिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/ नागपूर.
२. संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.
३. सनियंत्रक तथा मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद.
४. सह संचालक, आरोग्य सेवा (रुग्णालये), मुंबई.

५. उप संचालक, आरोग्य सेवा मंडळ, नागपूर.
६. जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर,
७. जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर,
८. जिल्हा कोषागार अधिकारी, जि. चंद्रपूर.
९. वित्त विभाग (व्यय-१३)
१०. नियोजन विभाग (का. १४७२)
११. सार्वजनिक बांधकाम विभाग (इमा-२), मंत्रालय, मुंबई.
१२. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), सेवा-२/सेवा-३/सेवा-५/अर्थसंकल्प सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. निवडनस्ती (आरोग्य-३).